

गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने  
स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: सार्वसु-११२०/प्र.क्र.८२/२९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: ०४ डिसेंबर, २०२०

**शासन परिपत्रक:**

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय /निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहिहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते. त्यानुसार सन २०२१ मध्ये पुढीलप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

अ.क्र.	सुट्टीचा दिवस	इंग्रजी तारीख	भारतीय सौर दिनांक	वार
१	गोपाळकाला (दहिहंडी)	३१ ऑगस्ट, २०२१	०९ भाद्रपद शके १९४३	मंगळवार
२	अनंत चतुर्दशी	१९ सप्टेंबर, २०२१	२८ भाद्रपद शके १९४३	रविवार

२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू होतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अँड एस.नंबर पी-१३/११/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२०१२०४१६०२५९१४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ज. जि. वळवी )

उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
२. मा.राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,
३. मा.सभापती/मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे सचिव
४. मा.उप सभापती/मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मा. मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
८. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद / विधानसभा यांचे स्वीय सहाय्यक,
९. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना शाखा), मंत्रालय, मुंबई,
- \* १२. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,

- \* १३. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
  - १४. मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
  - १५. मुख्य आयुक्त, सेवा हक्क कायदा, मुंबई
  - \* १६. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, वीर नरीमन रोड, मुंबई
  - \* १७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
  - \* १८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
  - \* १९. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
  - २०. विभागीय आयुक्त, कोकणभवन, नवी मुंबई,
  - २१. जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई उपनगर,
  - २२. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील मुंबई शहर/मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,
  - २३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
  - २४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
  - \* २३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
(त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी द्यावी)
  - २५. निवड नस्ती / सामान्य प्रशासन विभाग-२९
- \* पत्राद्वारे